

SYNTHIKO FOILS LIMITED

Regd. Office: 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Dist.: Palghar - 401 603. Tel.: 02520-222360

E-mail : foilslimited@rediffmail.com CIN No. : L27200MH1984PLC033829

Date: 8th September 2023.

To,
Department of Corporate Service (DCS-CRD)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400001.

<u>Subject: Submission of Newspaper Clippings of Advertisement Published post dispatch of Annual Report for 38th Annual General Meeting.</u>

Dear Sir,

Pursuant to the Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015 we are hereby submitting newspaper clippings Advertisement Published post dispatch of Annual Report for 38th Annual General Meeting as required under relevant MCA and SEBI circulars as published in "Free Press Journal" and "Navshakti Newspaper (English and Marathi editions) dated 7th September, 2023.

The copies of Newspapers cuttings are enclosed herewith.

You are requested to take the same on your record.

Thanking You, Yours faithfully,

For SYNTHIKO FOILS LIMITED

BHAVESH DADHIA
WHOLE-TIME DIRECTOR
DIN NO: 00726076

Encl.: As above.

UCO BANK (A Govt. of India Undertaking)

Kandivali (west) Branch:-Jay Apartment, M.G Road, Dahanukarwadi, Kandivali West

Mumbai-400067, Tel: 022-28010286/28612172, Email: kanwes@ucobank.co.in

POSSESSION NOTICE
(For Movables / Immovable Property) {Refer Rule 8 (1)} [APPENDIX IV] Whereas, The undersigned being the authorized officer of the UCO Bank-Kandivali West under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002 (54 of 2002)) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued demand notice dated 09th May 2023 calling upon the borrower M/s Mr. Clean Colors (India) Pvt. Ltd. to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,17,00,466.36 (in words Rupees One Crores Seventeen Lakhs Four Hundred Sixty Six and paisa Thirty Six only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under sub-section (4) of section 13 of act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 on this the **01st day of September of the year 2023.**The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the UCO Bank- Knadivali West for an amount of Rs 1,17,00,466.36 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Movables / Immovable Property All Current Assets including Stocks, Book Debts, Receivables, Consumable Stores & Spares and Hypothecated Movable Plant & Machinery of the Company M/s Mr. Clean Colors (India) Private Limited, Which now and hereafter from time to time during this security shall be brought into, store or be in or about the borrowers premises, godown, factory Situated at Gala No.01, Building No.02, A V Udyog Behind Rajprabha Udyog Golani Naka, Vasai East, Mumbai – 401208 and at Plot No. 1, Shikhar Industrial Complex, Bilapalda, Vasai (East) -401208 Dist. Palghar. - Mumbai and at Office No. S No 130A/2, Gala No. 14, Ground Floor, Jabir Suban Khan, Bhoidapada Rajivali Road, Sativali, Vasai Palghar-401208.

Date: 01.09.2023

Bharat Gau Chief Manager & Authorized Officer UCO Bank

SYNTHKO FOILS LIMITED CIN: L27200MH1984PLC033829 Regd Office: 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar-401603, Tel No.: 02520-295081

Web site: www.synthikofoilsltd.com | Email ID: foilslimited@rediffmail.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 38" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 29", September, 2023 at 03.00 pm through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021 & 5" May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ ISSUED by the imitisty of corporate Anias and Carolian No. 2017 ISSUED FOR THE CORPORATION OF THE CORPORATIO means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or 31st March. 2023 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the website of the Company www.synthikofoilsltd.com. Members are requested to note that the physical copie of the aforesaid documents will not be made available to them by the Company. The of Notice of 38th Annual General Meeting has been completed on 5th September, 2023.

 Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of date of 22[™] September, 2023 may cast their vote electronically on the Ordinary Business(es as set out in the Notice of the 38" AGM through electronic voting system of Central Depositor Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- I. The Ordinary Resolution as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting shall commence on Tuesday, 26th September, 2023 (at 9.00 a.m.) III. The remote e-voting shall end on Thursday, 28th September, 2023 (at 5.00 p.m.)
- IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM in Friday, 22nd September, 2022. V. Person who acquires shares of the Company and becomes the member of the Company
- after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. 22nd September, 2023 can follow the process of generating the login ID and password a ovided in the Notice of AGM. VI. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the CDSI
- after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through E-voting
- VII. The Notice of AGM is available at the website of the Company www.synthikofoilsltd.com and also on CDSL website www.cdslindia.com
- VIII. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Bhavesh Dadhia, Whole-time Director at designated email foils limited@rediffmail.com or contact at Tel: 022 2864 0863 who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.
- 1. The company has appointed Mr. Prakash D Naringrekar (ACS 5941), Partner at HSPN 8 Associates, Practising Company Secretaries, as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. . The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the
- Company will remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September

2023 (both days inclusive).

ON BEHALF OF THE BOARD FOR **SYNTHIKO FOILS LIMITED**SD/-RAMESH DADHIA DATE: 07 09 2023 CHAIRMAN (DIN 0072604)

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

(Ministry of Finance) 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005 ORIGINAL APPLICATION NO. 92 OF 2023

BANK OF BARODA APPLICANT Versus

M/S. RUKHSAR SYNTHETICS & ORS. DEFENDANTS SUMMONS

WHEREAS O.A. No. 92 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer o 30.01.2023. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the sai application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recover

of Debt of Rs. 23,47,658.92 (Application alongwith documents etc. annexed). Whereas the service of summons could not be affected in ordinary manner an hereas the Application for substituted service has been allowed by this Hon'bl Tribunal.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendar re directed as under:

To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relie prayed should not be granted.

To disclose particulars of properties of assets other than properties an assets specified by the applicant under serial Number 3(A) of the Origina Application. You are restrained from dealing with or disposing if secured assets of sucl other assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Origina

Application, pending hearing and disposal of the application for attachmen of the properties.

You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of business any of the assets over which security interest is created and

or other assets and properties specified disclosed under serial No. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.

You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured. assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial

institution holding security interest over such assets. ou are also directed to file written statement with a copy thereof furnished t the Applicant and to appear before Registrar on 14.12.2023 at 11:00 a.m. failing which the Application shall be heard and decided in your absence. iven under my hand and the seal of this Tribunal on this 10th day of August, 2023

DRT-II, Mumba

A. N. RUKHSAR SYNTHETICS ... Defendant No A Partnership Firm, 1577/1, Abdul Rahman Sardar Compound, Navi Pada, Kalyan Road. Near Shiv Sena Office Bhiwandi, Thane - 421302 ... Defendant No. 1

And also at 1605/1, Abdul Rahman Sardar Compound, Navi Pada, Kalyan Road, Near Shiv Sena Office Bhiwandi, Thane - 421302

.MR. JAINUDDIN MURTUZA ALI ANSARI ... Defendant No. 2 Partner of M/s. Rukhsar Synthetics, 1532/2 Khusbu Apartment, st Floor, Kalyan Road, Shastrinagar, Bhiwandi, Thane - 421302

[See Regulation-15 (1)(a)] / 16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

Exh . No. 6846 Case No.: OA/864/2019 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993 **ANDHRA BANK**

M/S. KRISHNA ENTERPRISES

(1) M/s. Krishna Enterprises, D/W/S/O-Manjesh A/54, Sanket Chs Ltd., Shavi Nagar, Mira Road East, Thane Maharashtra -401105.

SUMMONS

WHEREAS, O.A. No. 864/2019 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 04.01.2020.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 10,58,438.62 (application along with copies o documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:) To show cause within Thirty days of the service of summons as to why relie

prayed for should not be granted; ii)To disclose particulars of properties or assets other than properties and

assets specified by the applicant under Serial Number 3A of the origina application; iii)You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the origina

application, pending hearing and disposal of the application for attachment of v)You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security

interest is created and/ or other assets and properties, specified o disclosed under Serial Number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; y)You shall be liable to account for the sale proceeds realized by sale o secured assets or other assets and properties in the ordinary course o

business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank of financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereo rnished or the applicant and to appear before Registrar on 29.09.2023 at

10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in you Given under my hand and the seal of this Tribunal on this Date 22.06.2023

Seal

Signature of the officer Authorised to issue Summons I/C Registrar DRT-III, Mumba

Note: Strike out whichever is not applicable

SBI State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168) - The International Building 6th Floor, 16 Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai – 400020. **Phone:** 022-22053163/64/65, **Email-** sbi.05168@sbi.co.in

PUBLICATION OF NOTICE REGARDING PHYSICAL POSSESSION OF PROPERTY U/S 13(4) OF SARFAESI ACT 2002

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in tion 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforce mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the

charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon The Borrower's/Guarantor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

١	Name of Borrower	Name of the Owner of property	Description of the property mortgaged/charged	Date of Demand Notice	Date of Physical Possession	Amount outstanding as on date of demand Notice
١	Mr. Anil Tejbahadur	Mr. Anil	Flat No. 1701, admeasuring 79.09 sq. mtrs. Built up	23.04.2021	05.09.2023	Rs. 3,02,89,348.00 (Rupees Three Crore
١	Singh and Mrs.	Tejbahadur	area, alongwith 1 (One) Car Parking, on the 17th			Two Lakh Eighty Nine Thousand Three
١	Neetu Anil Singh	Singh and Mrs.	Floor of the building known as Versova Andheri			Hundred and Forty Eight Only) as on
١	Address: 2F/004 N G	Neetu Anil	Tapasya CHS. Ltd. situated on Plot No. CD-37 and			05.09.2023 plus further interest, costs,
١	Sun City, Phase-1,	Singh.	CTS No. 1374B/ 378, Village - Versova, S.V.P.			etc thereon.
١	Thakur Village,		Nagar, Four Bunglows, Andheri (West), Mumbai –			
١	Kandivali East,		400053 owned by Mr. Anil Tejbahadur Singh and			
1	Mumbai – 400101.		Mrs. Neetu Anil Sinah.			

Date: 07.09.2023

Date: 07.09.2023

Sd/-**Authorised Officer** State Bank of India

IDFC FIRST Bank Limited

Tel : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

(Formerly known as IDFC Bank Limited) | CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031.



APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" On 26th Sept 2023 as described hereunder, for the recovery of amount due from Borrower (and Co-Borrower (s) as per column (i), due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited)

ns and conditions of the sale, please refer to the link provided in IDEC FIRST Bank website i.e. **www**

Property-4- All the piece and parcel of the

property consisting of Office No. 204, 2^N Floor, Dheeraj Plaza, Admeasuring 1038 Sq

Ft. Lady Jamshediee Hill Road, Next To Vodafone

S. NO		(ii) Name Borrower (s) and Co-Borrower (s)	(iii) PROPERTY ADDRESS	(iv) Reserve Price Amount	(v) EMD Amount	(vi) Date and Time of Auction	(vii) Date and Time of EMD Auction		(ix) Name and Mobile No of Authorized officer
1	INR 6,45,16,485.90/- Demand Notice: 16th Sep 2019	Nayak, Rita Kinner Nayak & M/S JK & RI Architects Pvt Ltd	Property-1- All the piece and parcel of the property consisting of Office No. 201, 2 nd Floor, Dheeraj Plaza, Admeasuring 600 Sq. Ft., Lady Jamshedjee Hill Road, Next To Vodafone Store, Bandra (W), Mumbai - 400050 Property-2- All the piece and parcel of the property consisting of Office No. 202, 2 nd Floor, Dheeraj Plaza, Admeasuring 500 Sq. Ft., Lady Jamshedjee Hill Road, Next To Vodafone Store, Bandra (W), Mumbai - 400050	10,81,08,000/-	INR 1,08,10,800/-	26th Sept 2023 11.00 TO 1.00 PM	25th Sept 2023	20th Sept 2023 11.00 TO 5.00 PM	Name - Mr. Pratik Sakpal MOB- 8082628063
			Property-3- All the piece and parcel of the property consisting of Office No. 203, 2 Nd Floor, Dheeraj Plaza, Admeasuring 600 Sq. Ft, Lady Jamshedjee Hill Road, Next To Vodafone Store, Bandra (W), Mumbai-400050						

Store, Bandra (W), Mumbai - 400050 Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale the movable assets, if any, present at he immovable property.

Authorised Office IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited)

PUBLIC NOTICE

This notice is hereby given to the public at large that, under the instructions of our client, to investigate the rights, title, entitlement, and interest of Transcon Iconica Private Limited (CIN: U45200MH1979PTC021090) having its registered office at Plot No. 94 to 103, 106 (pt), Site office Khotwadi, PM Marg, Near Milan International Hotel, Mumbai - 400054 ("Owner") with respect to lands more particularly described in the Schedule hereunder written ("Property").

Any person(s) / entity(s) including but not limited to any bank or financial institution having or claiming or asserting to have any demand and/or objection and/ or any right title / interest/ estate of the Owner in respect of the Property or any portion thereof y way of mortgage, hypothecation, encumbrance, entitlement, sale, agreement for sale, transfer, assignment, lease, agreement to lease, sub-lease, agreement to sublease, tenancy, license, sub-license, lien, charge, trust, maintenance, easement compensation claims, gift, lis-pendens, exchange, share, beneficial interest ossession, release, relinguishment, partition, power of attorney, contract, agreement, will, bequest, inheritance, FAR, FSI, development rights, family arrangement/ settlement, partnership, possession, allotment, order or decree or direction of any court of law or any other statutory or adjudicating authority or equisition by government or any entity, prohibition or any other impediment with respect to the Property or by way of any other method or otherwise howsoever ("Claims") or have already filed any suit, dispute, petition, appeal or other proceeding: or sent any demand notice or obtained any decree, judgement, award or other ordei ncerning the Property or any part thereof are hereby called upon and are required o give notice of any such Claims or objections, if any, in writing to SNG & Partners, Advocates at 96. Free Press House, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021, also with a copy addressed over email at <u>sadhav@sngpartners.in</u>(marked to the attention of Mr. Sadhav N. Mishra) along with copies of necessary supporting documents to prove such Claims or objections , if any, within [14 (fourteen) days] from the date of publication hereof, failing which it would be deemed that no party or person has any claim, right, title, interest, entitlement, share, demand in or over the Property or any part thereof of any nature what soever exists and same shall be treated s waived or abandoned and or not binding upon the Owner.

THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

Property being the development rights including free sale FSI (present and future) and excluding the sold units and constructed area which is to be handed over to Paragkunj invest Pvt. Ltd) ("said Portion") approved under (i) Letter of Intent bearing No SRA/ENG/2273, HW/PL& ML/LOI/TTC dated 16/11/2010 (ii) Revised Letter of Intent dated 05/12/2014 bearing no. SRA/ENG/2273/HW/PL &ML/LOI (iii) Letter of Intent dated 11/04/2017 bearing no. SRA/ENG/2273/HW/PL &ML/LOI (iv) Revised Letter of Intent dated 10/08/2021 bearing no. SRA/ENG/2273/HW/PL &ML/LOI and (v) Revised Letter of Intent dated 28/06/2022 bearing no. SRA/ENG/2273/HW/PL &ML/LOI to be constructed and arising out of all that piece and parcel of land bearing CTS no. 1695/1-2, 1696/1- 23, 1697, 1697/1 -5, 1698, 1698/1-6, 1699, 1699/1-4, 1700, 1700/1-6, 1701, 1701/1- 10, 1702, 1702/1-9, 1703, 1703/1-8, 1704, 1704/1-8, 1707-1748 corresponding Final Plots nos. 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 106 (pt) and 12.20 mt wide 1st T.P road in aggregate admeasuring 8982.53 sq. mtrs situated at village Vile Parle, Taluka Andheri District Mumbai Suburban situated in the Registration Sub-District of Town Planning Scheme no. VI, Santacruz (West) of

On or towards the East – Western Railway Line On or towards the North - Final Plot No 93, Road

On or towards the South - Final Plot No 106 Dated this 07thday of September, 2023

Mr. Sadhav N. Mishra Partner M/s. SNG & Partners

D B Realty Limited CIN: L70200MH2007PLC166818

Regd. Office: 7th Floor, Resham Bhayan, Veer Nariman Road. Churchgate, Mumbai-400 020 Tel: 91-22-49742706 E Mail: investors@dbg.co.in Website: www.dbrealty.co.in

The 17" Annual General Meeting ('AGM') of the members of D B Realty Limited ('the

Pursuant to General Circular No 20/2020 dated 5th May, 2020 read with other relevant circulars including 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA')(collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars') have permitted to conduct AGM through VC or Other Audio Visual Means, subject to compliance of various conditions mentioned therein. In thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI from time to time, the 17th AGM is being convened and will be conducted

Members may note that in compliance of aforesaid mentioned circulars, the Notice of the AGM and Annual Report 2022-2023 will be sent to the Members of the Company through electronic means whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA")/ Depository Participants ("'DPs'). The said documents will be available on the website of the Company at <u>www.dbrealty.co.in</u> and also on the website of the Stock Exchanges viz, BSE Limited at

In case, the members have not registered their email address, they can follow the

Members holding shares | Members are requested to register/ update the same with the RTA to rnt.helpdesk@linkintime.co.in by submitting the Forms pursuant to SEBI Circular being reference no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/

during the AGM will be mentioned in the Notice of AGM. A Shareholder, whose name is recorded in the Register of Members of the Company as on the cut-off date i.e. Saturday, 23rd September, 2023, only shall be entitled to

avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or through E-voting

For D B Realty Limited

SREE NARAYANA GURU CO-OP. BANK LTD. ffice: Sree Narayana Nagar, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mur Mob No: 8451910506 | Email: headoffice@sngcbank.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 23° Annual General Meeting of the Members of Sree Narayana Guru Co-operative Bank Ltd. will be held on Saturday, 23rd day of September, 2023 at 11.30 a.m. at Sree Narayana Guru High School Complex, 1st Floor, Seminar Hall, P.L. Lokhande

Marg, Chembur, Mumbai-400089 to transact the following business. To read and confirm the minutes of last Annual General Meeting held on 18th day of September, 2022.

To consider and adopt Annual Report together with Directors' Report and Audited Balance Sheet as on 31st March 2023 and the Profit and Loss Account for the year ended 31st March 2023 (the notice is uploaded in the website www.sngcbank.com and

intimations are sent via postal inland letters). To consider and adopt Statutory Audit Report from M/s. Yardi Prabhu & Associates LLF

(Chartered Accountants) for the Financial Year ended 31.03.2023. To ratify the submission of Statutory Audit Reports together with financial statements in

English text for the Financial Year 2022-23. To approve the recommendation of the Board of Directors to submit the Financial Statements together with Audited Balance Sheet as on 31st March 2023 and Profit and Loss Account for the Financial Year 2022-23 in English text since Mumbai being a cosmopolitan city.

To consider and adopt the recommendation of the Board of Directors for Amendment of Bye Law No. 46 Undertaking and disposal of any other business that may be brought before the house

and answering of Member's questions, relating to the working of the Bank for the Financial Year 2022-23, permissible under the Bank's Bye-laws and Rules and about which at least 5 days' notice, in writing, has to be furnished to the Chairman at the Bank's Head Office. To ratify decision of Board of Directors to recommend to RBI for appointment of Bank's

Statutory Auditors for the EY, 2023-24. To grant Leave of Absence to the members of the Bank who have not attended this 23rd

Annual General Meeting. 10. Any other matter with the permission of the Chairman of the Meeting.

By order of the Board of Directors Sd/-

Place : Mumbai Date : 07.09.2023

Suresh Shivanna Salian Important Notes for Members: 1. In the absence of the quorum for the meeting at the appointed date and time, the meeting will be adjourned for half an hour and the adjourned meeting will be conducted immediately thereafter at the same venue irrespective of the quorum. 2. Members are requested to notify

PUBLIC NOTICE

promptly the change in address, if any and contact number along with the email address **3.** Certificates of Attendance is annexed to this notice. Shareholders is requested to fill in the

certificate and affix their signature and take the acknowledgment of attendance.

NOTICE is hereby given to the public at large that our client is negotiating with MR. BHARAT J. MANIAR (HUF) (Owner) for purchase of the property more particularly described in the Schedule hereunder writter "the said Property"), subject to the rights of the tenants in the said

roperty. The Owner has represented to our client that the Owner does not have the ollowing original title deed relating to the said Property in his possession: Original Deed of Conveyance dated 19th September, 1945 executed between Mahadev Dattatraya Daval & Ors. and Cimamiya Mothiyaj. The said Conveyance is registered under the serial No.4650.

2. Original Certificate of Sale dated 4th November, 1960 in which highes bidder was Vallabdas Vassanji Thakker, Charandas Vallabdas Thakkar Raibhadur Jagmalbhai Rajabhai, Thakkersy Nursee Kothare, Mansinghj Jituji Jadeja, Arjunji Jetuji Jadeja, Chotalal Dharamsi Joshi in High Court of Bombay in Suit No.774 of 1953.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, company, banks, financial institution(s), non-banking financial institution(s), a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title, share and/or interest of whatsoever nature in espect of the said Property or any part or portion thereof including TDR consumption or FSI or any built up area constructed and/or to be constructed thereon and/or whether by way of inheritance, share, nortgage, sale, transfer, lease, lien, license, charge, trust, covenant claim, maintenance, right of residence, easement, right of way, pre emption, gift, exchange, assignment, possession, allotment, occupation et, lease, sub-lease, sub-license, tenancy, sub-tenancy, devise, demise pequest, partition, suit, injunction order, acquisition, requisition attachment, lispendence, encumbrance, agreement, contract memorandum of understanding, family arrangement, settlement relinquishment, power of attorney, demand or any decree or award passec by any court or authority, reservation, development rights, joint ventures arrangements, partnerships, loans, advances, by operation of law o otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of all supporting documents and/or evidence of such claim and/or interest to the undersigned at VIS LEGIS LAW PRACTICE, 1101/1102, 11th Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 vithin 14 days of publication of this present notice, failing which it would be deemed that no such claim or claims, right, title or interest exists and same shall be treated as deemed to have been waived and/or abandoned surrendered, relinquished, released and our client shall complete the transaction without reference to such claims, if any and that such claim wil not be binding upon our client. SCHEDULE

ALL THAT piece of property situated at 1st Akalkot lane, without the Fort in the Registration Sub-District of Bombay in the Island of Bombay containing by admeasuring 106 square yards (equivalent to 88.63 sq.mtrs.) or thereabouts and registered in the Books of Collector of Land Revenue under New Survey No.7731 and Cadastral Survey No.161 of Girgaum Division and in the Books of the Collector of Municipa Assessment under D-Ward No.741 and Street No.3, aslon known as Devalkar Building and bounded as follows:

On or Towards North: By a passage and open space and beyond that by the property of Rustomji Nusserwanji Daruwalla and Awabai widow of Nusserwanj

Kharshedii and Gordhandas Thakersee By a passage and beyond that by the property of Hari Shankar Harischandra. On or Towards West By Akalkot Lane.

On or Towards South: By Akalkot Lane VIS LEGIS LAW PRACTICE

Place: Mumbai Nariman Point, Mumbai - 400021

Date: 7th September, 2023

PRIME SECURITIES LIMITED

Nariman Point, Mumbai 400021 Tel: +91-22-61842525 Fax: +91-22-24970777 Website: www.primesec.com Email: prime@primesec.com

(CIN: 167120MH1982PLC026724)

NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Secretarial Standard ("SS-2") on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021, 20/2021, 3/2022 and 11/2022 dated April 8, 2020 April 13, 2020, June 15, 2020. 20/2021, 3/2022 and 11/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020 September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 8, 2021, Ma 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and other applicable laws, rules and regulations, the approval of the Members of Prime Securities Limited ("the Company") by way of a Postal Ballot (voting through electronic means only i.e. e-voting) is sough

) Change in designation of Mr. Ashok Kacker (DIN: 01647408) from Non-Executive and Non-Independent Director to Non-Executive and Independer

Director of the Company. 2) Alteration of Authorised Share Capital

to the following Special Resolutions:

The Company has sent the Postal Ballot Notice dated Friday, September 1, 2023 through electronic mode on Wednesday, September 6, 2023, to those Members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners maintained by the Company / Depository Participants, as on the Cut-off Date, Friday, September 1, 2023 and whose email address were registered with the ompany / Depository Participants as on the Cut-off Date.

The copy of the Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.primesec.com, websites of Stock Exchanges at www.bseindia com / www.nseindia.com and website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. E-Voting:

The remote e-Voting will commence on Thursday, September 7, 2023 at 9:00 a.m. IST and ends on Friday, October 6, 2023 at 5:00 p.m. IST. The remot e-voting module will be disabled by National Securities Depository Limite ("NSDL") thereafter and Members will not be allowed to vote electronicall beyond the said date and time. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid

up equity share capital of the Company as on the Cut-off Date. Member whos name appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the Cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting and convey their assent or dissent to the proposed special resolutions. Any Member who not a Member as on the Cut-off Date should treat this Postal Ballot Notice for information purpose only. Please note that there will be not dispatch of physical copies of Postal Ballo Notice or Ballot Forms to the Members and no physical forms will be accepted Members are requested to carefully read the instructions in the Postal Ballo

Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through remote e-Voting process not later than **5.00 IST on Friday, October 6, 2023,** in order to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that th Member has not voted. The Board of Directors of the Company has appointed Mr. Pramod S. Shah & Associates, Practicing Company Secretary (Membership No. F334, C.P. No. 3804) to act as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The results along with the Scrutinizer's report will be announced on or

before Tuesday, October 10, 2023 and will be placed on the website of the Compar at www.primesec.com, websites of stock exchanges at www.bseindia.com www.nseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com. In case of any queries, please refer to the Help / FAQs-Shareholders and e-voting User Manual-Shareholders available in the downloads section at www.evoting.nsdl com or call on +91-22-48867000 and +91-22-24997000 or send an e-mail to Ms

Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in.

Mumbai,

eptember 6, 2023

For Prime Securities Limite

Ajay Shal Date: September 05, 2023 Company Secretar Place : Mumbai (ACS-14359



ADVOCATES

1101/1102, Raheja Chambers Free Press Journal Marc

Email: mumbai@vllp.co.ir

Registered Office : 156-Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.: 022-22043211; Fax-22043215, E-mail: secretarial.hariyana@gmail.com CIN No. L61100MH1981PLC024774 Website: www.hariyanagroup.com ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009)

Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the members of Hariyana Ship-Breakers Limited ("the Company") will be held on Saturday, 30th September, 2023 at 09.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice

The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No.14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 17/2020 dated 14th April 2020, Circular No. 17/2020 dated 14th April 2020 dated 14th April 2020 dated 14th April 2020 dated 14th April 2020 date No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 2/2022 dated 5th May 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above-mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 42nd AGM and the Annual Report for FY 2022-23 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com) and BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed

 The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get their email addresses. secretarial.hariyana@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name. PAN. Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG format.

The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the member may temporarily register their e-mail Company/RTA, the secretarial.hariyana@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No., Email Id. It is

clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant For Hariyana Ship-Breakers Limited

Rakesh Reniwal

Managing Director Din: 00029332

On or towards the West - 9.15 mtr existing Road, Final Plot No 106

DB REALTY

NOTICE OF 17[™] ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Company') will be held on, **Saturday, 30th September, 2023** at 03.00 p. m. (IST) through Video Conferencing (VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business(es) as set out in the Notice of AGM which is being circulated for

ompliance of the applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules made

ww.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com.

P/CIR/2023/37 dated 16th March, 2023.

Members holding shares in the Dematerlised form the Dematerlised form the Dematerlised form same with their DPs The Company has placed the F-voting facility for casting votes in the respect of the business to be transacted at the AGM. It has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed procedure of remote e-voting / e-voting

Company Secretary

PRIME) Regd. Office: 1109/1110, Maker Chambers V

Date: 06th September, 2023

४००६०४

श्रुध्दिपत्र शाखा कायालथः आवताआवताआव वन तर्ता, विवाद मिला हो हो है । स्वाद ने बीर क्रमांक २०१-बी, २ स मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बीर शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र

सदर **आयसीआयसीआय बँक लि**. कडिल कर्जदाराचे नाव **नेहा मिश्रा** मधील तुमचे वरील नमुद गृह खाते क्र. एलबीएमयुएम००००४६७३४४६ करिता दिनांक २५ जून, २०२१ रोजीच्या शिर्षव सरफैसी १३(२) सूचनेच्या (यानंतर ''सदर सूचना'' असा उल्लेख) संदर्भासह आहे. आम्ही नमूद कर इच्छितो की, अनवधानाने आणि अजाणतेपणे मिळकतीचा पत्ता आणि मोजमापित क्षेत्र े २०५. स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग डी, २रा मजला, मुरबाड रोड, धामोठे, नेरळ, कर्जत, ६४-२/३/४६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.८३० चौ.मी.) च्या ऐवजी २०५, स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग ए, २रा मजला, मुखाड रोड, धामोठे नेरळ, कर्जत, ६४-२/३/४ ६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.३८० चौ.मी.) असे चुकुन नमुद करण्यात आले होते. त्यामुळे तुम्हाला कृपया २०५, स्वागत व्हिलेज, टाईप १, विंग डी, २रा मजला, मुरबाड रोड, धामोठे, नेरळ, कर्जत, ६४-२/३/४ ६५-२, महाराष्ट्र, नवी मुंबई-४१०२०१. (मोजमापित चटई क्षेत्र २७.८३० चौ.मी.) असे वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदर सरफैसी १३(२) मध्ये नमूद इतर सर्व तपशिलात कोणताही बदल नाही.

आम्ही सदर संदर्भात तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद व्यक्त करीत आहोत. प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०७ सप्टेंबर, २०२३ ठिकाण: ठाणे व नवी मुंबई

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

जाहीर सूचना

गरिशिष्टात विशेष विवरणित जमीन (मालमत्ता) संदर्भात प्लॉट क्र. ९४ ते १०३, १०६ (पीटी), साइट कार्यालय खोतवाडी, पीएम मार्ग, मिलन इंटरनॅशनल हॉटेल जवळ, मुंबई ४०० ०५४ येथील नोंदणीकृत कार्यालय धारक ट्रांसकॉन आयकॉनिका प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु४५२००एमएच१९७९पीटीसी०२१०९०) (मालक यांचे अधिकार, नामाधिकार, पात्रता आणि हितसंबंधांची पडताळणी करीत आहोत

कोणी ही व्यक्ती/संस्था ज्यामध्ये कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था सामिल आहे परंत फक्त त्यापरतेच मर्यादिर नाही असे, ज्यांचे गहाण, तारण, भार, पात्रता, विक्री, विक्रीकरिता करार, हस्तांतर, असाइनमेंट, भाडेपट्टा भाडेपट्टा करार, पोट-भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा करार, भाडेकरू, परवाना, पोट-परवाना, ग्रहणाधिकार, प्रभार विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार, भरपाई दावा, बक्षीस, लिस-पेंडेंस, विनिमय, शेअर, लाभदायक हितसंबंध ताबा, रिलीझ, रिलिक्किंशमेंट, विभागणी, पाँवर ऑफ अटार्नी, करार/कंत्राट, इच्छापत्र, मृत्युपत्र, वारसाहक्र एफएआर, एफएसआय, विकास हक्क, कौटुंबिक व्यवस्था/समझौता, भागीदारी, ताबा, वितरण, कोणत्यार्ह यायालय किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा न्यायनिर्णयन अधिकारी द्वारे जारी कोणतीही डिक्री किंवा आदेश किंवा निर्देश किंवा शासकीय किंवा इतर संस्था द्वारे अधिग्रहण. प्रतिबंध किंवा सदर मालमत्ते संदर्भात इतर कोणतेर्ह बंधन किंवा अन्य कोणत्याही माध्यमाने किंवा अन्यथा द्वारे (दावा) सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भाग् संदर्भात मालकांच्या कोणत्याही हक्क/नामाधिकार/हितसंबंध/संपदा आणि/किंवा कोणतीही मागर्ण आणि/किंवा आक्षेप असेल किंवा तसा दावा असेल किंवा ज्यांनी आधीच कोणतेही वाद, खटला, याचिका अपील किंवा इतर कार्यवाही दाखल केली असेल किंवा कोणतीही मागणी सूचना पाठविली असेल किंवा मालमत्त किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात इतर कोणताही कोणतीही डिक्री, निर्णय, अवार्ड किंवा आदेश प्राप्त केले असेल तर त्यांना याद्वारे विनंतीपूर्वक कळविण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासू १४ (चौदा) दिवसांच्या आत आपले दाने किंवा आक्षेप सिद्ध करण्यासाठी सर्व आवश्यक कागदोपत्री पुरान्यांच्य प्रतींसह खालील स्वाक्षरीदार एसएनजी एंड पार्टनर्स, एडव्होकेट्स, यांना ९६, फ्री प्रेस हाउस, फ्री प्रेस जर्नल मार्ग नरीमन प्वाइंट, मुंबई ४०० ०२१ यांना आपल्या अशा कोणत्याही दावे किंवा आक्षेपाची लेखी स्वरूपात माहिर्त द्यावी आणि sadhav@sngpartners.in (श्री साधव एन. मिश्रा के ध्यानार्थ हेत् चिन्हित) यांना ईमेल माध्यमाने एक पत्र संबोधित करून पाठवाने अन्यथा कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात असा कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, पात्रता, शेअर, मागणी अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि ते सोडून दिले असल्याचे किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल किंवा मालकावर बंधनकारक ठरणार नाही.

वरील संदर्भित मालमत्ता :

अंधेरीच्या टाउन प्लानिंग स्कीम क्र. VI, सांताक्रूझ (पश्चिम) च्या उप-जिल्हा नोंदणीकरण मध्ये व्हिलेज विलेप-ार्ले, तालुका अंधेरी जिल्हा मुंबई उपनगर येथील एकूण मोजमाप ८९८२.५३ चौ. मी. मध्ये १२.२० मी. रूंद १ली . रोड आणि फायनल प्लॉट क्र. ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०६ (पीटी संबंधित सीटीएस क्र. १६९५/१-२, १६९६/१-२३, १६९७, १६९७/१-५, १६९८, १६९८/१-६, १६९९ १६९९/१-४, १७००, १७००/१-६, १७०१, १७०१/१-१०, १७०२, १७०२/१-९, १७०३, १७०३/१-८, १७०४, १७०४/१-८, १७०७-१७४८ धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से पैकी उद्भवणारे आणि ट, ५००, १०००, १०००, १८००, १०००, १००० व्यास्क जनानाच स्व मान जाणा हस्स पका उच्चेयात जाण बांधण्यात वेणारे, (i) एसआरए/ईएनजी/२२०३, एचडब्ल्यू/पीएल आणि एमएल/एलओआय/टीटीसी दिनांक १६,११,२०१० क्र. धारक लेटर ऑफ इंटेट, (ii) एसआरए/ईएनजी/२२०३/एचडब्ल्यू/पीएल आणि एमएल/एलओआय क्र. धारक सुधारित लेटर ऑफ इंटेट दिनांक ०५.१२.२०१४, (iii) एसआरए/ईएनजी/२२७३/एचडब्ल्यू/पीएल आणि एमएल/एलओआय क्र. धारक लेटर ऑफ इंटेट दिनांक ११.०४.२०१७, (iv) एसआरए/ईएनजी/२२७३/एचडब्ल्यू/पीएल आणि एमएल/एलओआय क्र. धारक मुधारित लेटर ऑफ इंटेट दिनांक १०.०८.२०२१, आणि (v) एसआरए/ईएनजी/२२७३/एचडब्ल्यू/पीएल ु आणि एमएल/एलओआय क्र. धारक संधारित लेटर ऑफ इंटेट दिनांक २८.०६.२०२२. अंतर्गत मान्यताप्रार आणि फ्री सेल एफएसआय (वर्तमान आणि भविष्यातील) (परागकुंज फिनवेस्ट प्रा. लि. यांना सोपविण्यायोग्य न्नांधकाम करण्यात आलेले क्षेत्र आणि विकलेले यूनिट्स वगळून) (सदर भाग) समनेत विकास हक स्वरूपातील

पश्चिमेस किंवा त्या दिशेने : ९.१५ मीटर वर्तमान रस्ता, फायनल प्लॉट क्र. १०६ पूर्वेस किंवा त्या दिशेने : पश्चिम रेल्वे लाइन

. उत्तरेस किंवा त्या दिशेने : फायनल प्लॉट क्र. ९३. रस्ता

दक्षिणेस किंवा त्या दिशेने : फायनल प्लॉट क्र. १०६

श्री. साधव एन. मिश्र मेसर्स एसएनजी ॲण्ड पार्टनर्स

दिनांक ०७ सप्टेंबर २०२३

बोलीविली आहे.

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड **सीआयएन**ः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२

नोंदणीकृत कार्यालयः ५०१, आकृती सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ ईमेलः info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com

वेबसाईटः www.deccangoldmines.com

सूचना

. कंपनी अधिनियम, २०१३ चे अनुपालन आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी जनरल सर्क्युल क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० च्या तरतुर्दींच्या अनुपालनात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (कंपनी ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही ३९ व्या एजीएमला बोलविणाऱ्या४ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचने नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२० ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक १८ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ सह एमसीएद्वारे जारी अशा इतर प्रयोज्य सर्क्युलर्स (यानंत ''एमसीए सर्क्युलर्स असा उल्लख), सेबी सर्क्युलर्स दिनांक १३ में, २०२०२ आणि कोणतेही अन्य कायदे आणि निमावलीद्वारे व्हिहिओ कॉन्फर्सिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत एजीएम घेण्याला कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार वरील सदर एमसीए जनरल सर्क्युलर्सच्या आवश्यकतेच्या अनुपालनामध्ये कंपनीने एकाच ठिकाण सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत ३९वी एजीएग

सदर एमसीए सर्क्यलर दिनांक ५ मे. २०२० आणि सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० ने भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती छापने म्हणजेच शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजीस कंपनी/रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या भागधारकांना ३९व्या एजीएमला बोलाविणारी सूचना आणि वार्षिक अहुवाल २०२२-२३ ची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयर्ड कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे अद्ययावत केलेले नाहीत ह info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com येथे कंपनीकडे विनंती पाठवून ३९व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. पर्यायी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.deccangoldmines.com स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड लिंक इनटाईम www.bseindia.com आणि इंडिया (<u>www.instavote.linkintime.co.in</u>) वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटर रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळुन)

. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) २०१४ चा नियम २० आणि इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्यलेशन्स ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या "दूरस्थ ई-मतदान" च्या सुविधेचा तिच्या सभासदान प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालील प्रमाणेः एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.

बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी

स. ०९.०० वा. सी. इलेक्टॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः बधवार. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ०५.०० वा

दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑप तारीख आहे गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएमला बोलाविणाऱ्य सूचनेत जोडलेल्या टिपांमधील दूरस्थ ई-मतदान माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

(i) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल २७ सप्टेंबर, २०२३ रोजी साय. ५.०० वा. लिंक इनटाईमद्रारे बंद करण्यात येईल आणि सँभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

(ii) ३९वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले प्रत्यक्ष बॅलट पेपरमार्फत मतदानाची सविधा उपलब्ध करण्यात येणार नाही, तथापी सभासद ई-मतदान प्लॅटफॉर्म त्यांचे मतदान करू शकतात जे एजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात येईल.

(iii) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमेला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू शकत नाहीत.

(iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविध घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि बाबींकरिता सभासद् हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क ... क्वेश्चन्स (एफएक्युज्) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांसाठी ई–मतदान यजर मॅन्यअल हेल सेक्शन अंतर्गत hhtps://instavote.linkintime.co.in उपलब्ध आहे किंवा संपर्क व्यक्तीकडे ईमेल पाठवावा ज्यांचा तपशील खालीलप्रमाणेः

* नाव: इक्रम शेख * हुद्दा: (असोसिएट टेक्नॉलॉजी ग्रुप) लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.

* पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३

* ईमेल आयडी: enotices@linkintime.co.in * फोन क्र.: +९१ २२ ४९१८६००० (एक्स्टें. २७०९)

दिनांकः सप्टेंबर ७, २०२३

ठेकाणः मुंबई

एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की:

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ३९व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमुद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.

. सभासदांना भविण्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाला सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीजकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपा शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याच सल्ला देण्यात येत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाद्वा डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करित सही/-

एस. सुब्रमनिया कंपनी सचि सभासदत्व क्र. ए१२११



डी बी रिअल्टी लिमिटेड नोंदणीकत कार्यालय : ७ वा मजला. रेशम भवन. वीर निरमन रोड. चर्चगेट. मंबई ४०० ०२०

दूरध्वनी क्र.: ९१-२२-४९७४ २७०६, ईमेल : <u>investors@dbg.co.in</u> संकेतस्थळ : <u>www.dbrealty.co.in</u> १७ व्या वार्षिक सर्वसाधारण

सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती डी बी रिअल्टी लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ **रोजी दपारी ३.०० वाजता** (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षीकसर्वसाधारण सभेच्या सूचनेतील विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे जी सूचना सध्या सभासदांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

न्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२० तसेच त्यासह वाचा संबंधित परिपत्रके ज्यात १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ चा समावेश आहे आणि जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केर्ल . आहेत (यापुढे ज्यांचे एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेली परिपत्रके परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२०, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवरी २०२१ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ तसेच परिपत्रक क्र . सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जी परिपत्रके सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेली आहेत (सर्वांचा एकत्रित उल्लेख यापुढे परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा अन्य ट्रकश्राव्य माध्यमे गंच्या माध्यमातून घेण्यास अनुमती देण्यात आली आहे मात्र ही प्रक्रिया त्यात नमूद केलेल्या विविध अटींना अधीन आहे. कंपनी कायटा २०१३ च्या लाग असलेल्या विविध तरतटी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांना अनुसरून आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ तसेच त्यासह वाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी वेळोवेळी जारी केलेली आणि लागू असलेली परिपत्रके यांच्या अनुसार १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

. भासदांनी कृपया नोंद घ्यावी की वरील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची मचना आणि २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या अशा सभासटांना इलेक्टॉनिक माध्यामात-विण्यात येणार आहे ज्या सभासदांचे ईमेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स (आस्टीए)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सदरील प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dbrealty.co.in</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि एनएसइ लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून

. जर, सभासदांनी आपल्या ईमेल तपशिलाची नोंदणी केलेली नसेल तर ते खालील प्रमाणे नमूद केलेल्य प्रक्रियेचा अवलंब करू शकतात

सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे मभाग प्रत्यक्ष स्वरूपात

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ईमेल तपशील आरटीए यांच्याकडे $\underline{mt.helpdesk@linkintime.co.in}$ येथे सेबी परिपत्रक क्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी-एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/ , . सीआयआर/२०२३/३७ दिनांकीत १६ मार्च २०२३ मध्ये नमूद करण्यात आलेली प्रपत्रे सादर करून नोंदणीकृत करून घ्यावा.

कंपनी सेक्रेटरी

भासद ज्यांच्याकडे समभाग

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२३

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या ईमेल तपशिलाची नोंदणी/अद्ययावतीकरण त्यांच्या डीपी यांच्याकडे करून घ्यावे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर मतदान करण्यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची ु नेयुक्ती केली आहे. दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या सविस्तर

प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे. असे समभागधारक ज्यांचे नाव कंपनीच्या सभासदे नोंद पुस्तिकेत कट ऑफ तारीख म्हणजेचशनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी नोंदणीकृत आहे, तेच समभागधारक दुरस्थ ई-मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या रम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

ही ही रिअल्टी लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / -



सीआयएन - एल १८१०१एमएच १९९२पीएलसी०६५१३६

नोंदणीकृत कार्यालय : केवल किरण इस्टेट, ४६०/७, आय. बी. पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई : ४०००६३ दूरध्वनी. क्र.: ०२२-२६८१४४००१ फॅक्स क्र. : ०२२-२६८१४४१० ईमेल आयडी - grievanceredressal@kewalkiran.com, वेबसाइट - www.kewalkiran.com

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरूवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. २ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वाायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० (तारीख ८ एप्रिल २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे २०२०) ३३/२०२० (तारीख २८ सप्टेंबर २०२०), ३९/२०२० (दिनांक ३१ डिसेंबर, २०२०) आणि १०/२०२२ (दिनांक २८ डिसेंबर २०२२) अनुक्रमे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक प जानेवारी, २०२३ रोजी भारतीय सुरक्षा विनिमय मंडळाने एक सामान्य ठिकाणी) सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय जारी केले. कंपनीच्या ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या एजीएम च्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ६ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. कृपया लक्षात घ्या की, सभासदांना ३२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकाद्वारे वितरीत करण्यात आली आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.kewalkiran.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध असतील अनुक्रमे, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि आमच्या आरटीए ची वेबसाइट www.linkin time.co.in वर देखील आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत.

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतने व्हीसी/ओएव्हीएमद्रारे बैठकीला उपस्थित राहणारे सदस्य मोजले जातील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून कंपनीने आपल्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान केली आहे. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर . आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियम २० आणि नियम ४४ सह वाचा. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे.

''ई-मतदान''). रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीने गरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजि ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व व्यवसायांसाठी रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) नियुक्त केले आहे. कायदा आणि नियमांनुसार आवश्यक असलेले तपशील . खालीलप्रमाणे आहेत :

१. इलेक्टॉनिक मतदानादारे मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख गरुवार. २१ मप्टेंबर २०२३ आहे. टरम्थ ई-मतटान मोमवार २५ मप्टेंबर २०२३ रोजी मकाली ९ ०० वाजना सरू होऊन संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. तीन (३) दिवसांसाठी खले राहील. बधवार. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सर्व भागधारकांसाठी, मग ते भौतिक स्वरूपात असोत किंवा अभौतिक स्वरूपाचे असोत. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सांगितलेल्या तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा दिली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले नाही आणि तसे करण्यास प्रतिबंधित नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एमजीएम पूर्वी मतदान केले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहु शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा किंवा एजीएममध्ये त्यांचे मत बदलण्याच

३. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या पेड-अप कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्टिी शेअर्सच्या प्रमाणात असतील, गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ ही या उद्देशासाठी कट ऑफ तारीख आहे. ४. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल. ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे बैठकीमध्ये मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एखादी व्यक्ती जी नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचा भागधारक बनते आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण करते. ती लॉगिन-आयडी मिळवन दरस्थ ई-व्होटिंग करू शकते. किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल पाठवून त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून. तथापि, जर असा भागधारक आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एलआयआयपीएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता- तुमचे मत देण्यासाठी आयडी आणि पासवर्डचा वापर केला जाऊँ शकतो.

कंपनीने श्री उम्मेदमल पी. जैन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सीपी क्रमांक २२३५) यांची रिमोट ई-व्होटिंग/ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून यू.पी. जैन अँड कंपनी नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगशी संबंधित तपशीलवार सूचनांसाठी, सदस्य कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटिसमधील ''नोट्स'' या विभागाचा संदर्भ घेऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग समभागधारकांशी संबंधित शंका किंवा तक्रारी असल्यास संपर्क साधु शकतात :

तपशील	केवल किरण क्लोदिंग लिमिटेड	लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड				
पत्ता	४६०/७, केवल किरण इस्टेट, आय. बी.	सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग,				
	पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४००	विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३				
	०६३ - सी-१०१, २४७ पार्क,					
	एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम),					
	मुंबई - ४०००८३					
नाव आणि	श्री. अभिजित वारंगे उपाध्यक्ष - विधी	कु. राजीव रंजन				
पदनाम	आणि कंपनी सचिव	सहाय्यक उपाध्यक्ष.				

ईमेल आयडी | abhijit.warange@kewalkiran.com raiiv.ranian@linkintime.co.in पुढील सूचना देण्यात आली आहे की, सेबीच्या नियमन ४२ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ पासून गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३

(दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. र्डमेल आयडी आणि बँक खाते तपशीलांची नोंदणी:

027-75688800

दूर.

स्थळ : मुंबई

दिनांक: ७ सप्टेंबर २०२३

जर शेअरहोल्डरचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्द्वार आणि शेअर द्वान्सफर एजंट 'आरटीए''/डिपॉझिटरीजमध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जात आहेत. जर शेअरहोल्डरने त्याचा/तिचा/त्यांच्या ईमेल पत्त्याची कंपनी/तिच्या आरटीए/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणी केली नसेल किंवा लाभांश मिळण्यासाठी बँक खाते आदेश अपडेट केला नसेल तर खालील सूचनांचे पालन करावे :

(१) कृपया आमच्या आरटी Link Intime India Private Ltd च्या वेबसाइट www.linkintime.co.in वर लॉग इन करा, अंतर्गत गुंतवणूकदार सेवा - मेल/ बँक तपशील नोंदणी · तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सादर करा. (२) डीमॅट पद्धतीने ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत:

शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्ल्यानुसार डीमॅट खात्यामध्ये ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदवू शकतो. बोर्डाच्या आदेशानुसार

022-89862404

केवल किरण क्लोदिंग लिमिटेड साठी अभिजित वारंगे उपाध्यक्ष - कायदेशीर आणि कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०६.०९.२०२३

मध्य रेल्वे

मुंबई विभागावर प्रायोगिक प्रकल्प आधारावर ''भारतीय रेल्वे'' (रेल्वे परिसर स्वच्छतेव ज् परिणाम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी दंड) नियम, २०१२ च्या तरतुर्दीचे उल्लंघन करणाऱ्य गुन्हेगारांना शोधण्यासाठी एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शल तैनात करण्यासाठी खाजगी . सुरक्षा एजन्सीज (विनियमन) कायदा २००५ च्या कलम ७ (५) अंतर्गत नोंदणीकृत खाजगी पुरक्षा एजन्सींकडून ईओआय (रुचीची अभिव्यक्ती) आमंत्रित केले आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्यिक), मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, यांच्या वतीने भारताचे राष्ट्रपतीच्या वतीने मुंबई विभागावर प्रायोगिक प्रकल्प आधारावर **''भारतीय रेल्वे'** (रेल्वे परिसर स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी दंड) नियम, २०१२ च्या . तरतुर्दीचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शल तैनात करण्यासाठी खाजगी सुरक्षा एजन्सीज (विनियमन) कायदा २००५ च्या कलम ७ (५) अंतर्गत नोंदणीकृत खाजगी सुरक्षा एजन्सींकडून ईओआय (रुचीची अभिव्यक्ती) आमंत्रित करीत आहे.

अटी आणि शर्तींबाबत अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइट vww.cr.indianrailways.gov.in ला भेट द्या. किंवा तुम्ही कामाच्या दिवसात या कार्यालयाशी संपर्क नाधू शकता : आरक्षण कार्यालय सीएलएमटी–४००००१ वर सिनी.डीसीएम कार्यालय/सीएसएमटी. कामाचे नाव :- एलटीटी स्टेशनवर क्लीन अप मार्शलची तैनाती.

शेवटची तारीख आणि वेळ :- २०.०९.२०२३ रोजी १४:३० वाजेपर्यंत क्र. बीबी/सी/२४७/जीओ/क्लीनिंग मार्शल/ईओआय/२०२३

डिलीजेंट मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

तिकिटांसाठी युटीएस ॲप डाउनलोड करा.

नोंदणीकृत कार्यालय: १४ वा मजला, ए विंग, मॅराथॉन फ्यूचरेक्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३

कॉर्पोरेट कार्यालय : एफसी−१९ व २०, फिल्म सिटी, ४ था मजला, सेक्टर १६ए, नॉईडा २०१ ३०१ (यू.पी. दूर. +९१ २२ ७१०६ १२३४, सीआयएन : एल२२१२०एमएच२००५पीएलसी१५१३७७ eofficer@dnaindia.net, वेबसाइट : www.dnaindia.com

१८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी आमच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या डिलीजेंट . मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सभासदांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरेंसिंग व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी** दु. २.<mark>३० वा.</mark> सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदानित एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्यासह एजीएम मध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचना ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ज्या सभासदांचे ईमेल आयडी आहेत ाशांना केवळ पाठविण्यात येईल. वार्षिक अहवालासह सूचना कंपनीची वेबसाइट www.dnaindia.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ww.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमे व सीडीएसएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रश्शासन) २०१४ च नियम २० व अनुच्छेद १०८ अंतर्गत ई-मतदान : कंपनी परोक्ष ई-मतदान सुविधेमार्फत (परोक्ष ई-मतदान) एजीएमच्या सूचनेमध्ये विचार विनिमय करण्याकरिता व्यवसायांवर त्यांची मतदान सविधा सभासद यांना पदान करत आहे तसेच एजीएमच्य दरम्यान सदर सभासद ज्यांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत केलेले नसेल त्यांना गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ (निर्धारित तारीख) सीडीएसएलद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीने एजीएम येथे परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान मार्फत मतदान करण्याकरिता सभासदांच्या पात्रतेनुसार निर्धारित तारीखा अनुसार आहे. सभासद ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्ररमध्ये अहवालीत आहे व लाभार्थी मालक यांच्या रजिस्टरमध्ये उपलब्ध आहे व ई-मतदान तसेच ई-मतदान सुविधा प्राप्त करावी. परोक्ष ई-मतदान कालावधीची सरुवात **सोमवार. दि. २५ सप्टेंबर. २०२३ रोजी स. ९.०० वा. सरु होत**

आहे व बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वां. संपत आहे. (दोन्ही दिवस समाविष्ट) एखादा व्यक्ती ज्यांचे शेअर्स संपादन केलेले आहेत व जो सभासद आहे त्यांना सूचनेच्या पाठवणी पश्चात व जो शेअर्स धारक आहे व निर्धारित तारीखा अनुसार परोक्ष ई-मतदान अर्थात कंपनीच्या रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट यांना संपर्क साधु शकतात

. सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू शकतात परंतू परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान हक पार पाडलेले नाहीत ते निर्धारित तारीखा अर्थात **गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३** रोजी सभासद पुन्हा मतदान करू शकत नाहीत व एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत evoting@nsdl.co.ir मतदानास पात्र असतील.

सभासत यांनी कपया एजीएमच्या तसेच व्हीसी/ओएव्हीएम. मतदान आदीचे स्वरूप मार्फत एजीएम मध्ये जोडले जाण्याकरिता सूचनेमधील विहित सर्व सूचना www.dnaindia.com कंपनीची वेबसाइट वर कृपया काळजीपूर्वक वाचाव्यात.

एजीएमची उपलब्ध ई–मतदान सुविधा व एजीएममध्ये सूचनेमध्ये विहित मतदान ईलेक्ट्रॉनिकली करावे. पुढे एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू नयेत. एजीएममधील उपस्थिती संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता व ई-मतदान प्रणाली मार्फत ई-

मतदानाकरिता सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल वरील हेल्प सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com पाहावे व ईमेल वर लेखी स्वरूपात ईमेल करावा वा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर व श्री. अमित विशाल, सहा. मुख्य अध्यक्ष व क् पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in वर पाठवावे.

डिलीजेंट मेडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता ज्योती उपाध्याय कंपनी सचिव व अनपालन अधिकारी दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२३ ठिकाण : नॉयडा सभासदत्व क्र. ए३७४१०

RR

आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड

सीआयएनः एल५१९०एमएच१९९५पीएलसी३३१८२२ नोंदणीकृत कार्यालयः बी-००१ व बी-००२, तळ मजला, अँटॉप हिल वेअर हाऊसिंग कॉम्प्लेक्स लि.. बरकत अली नाका, सॉल्ट पॅन रोड, वडाळा (पू), मुंबई - ४०००३७ दूः ०२२-६१९२५५५, ईमेलः info@rrmetalmakers.com वेबसाईटः www.rrmetalmakers.com

२८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची २८ वी वार्षिक सर्वसााधारण सभा शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनीच्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ०८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२०च्या सर्क्युलर्स सह दिनांक ५ मे, २०२० चे जनरल सर्क्युलर आणि पुढे दिनांक १२ मे, २०२० चे सर्क्युलर व दिनांक १३ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") च्या १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/२०२१/११ (सेबी सर्क्यूलर म्हणून उल्लेख) आणि सेबीचे ५ जानेवारी २०२३ चे सर्क्यूलर यांच्या अनुषंगाने एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय होणार आहे.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीज आणि कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, मे. ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ६ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमची सूचना आणि ई-व्होटींग प्रक्रियेसह आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल पाठवला आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सामील आणि सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सामील होण्यासाठी निर्देश आणि रिमोट ई-व्होटींग मध्ये सहभागी होण्याची किंवा एजीएम मध्ये ई-व्होरींग सिस्टीम मार्फत मत देण्याची प्रदत एजीएमच्या सचनेत दिलेली आहे पत्यक्ष स्वरूपांत किंवा दिमरेरिअलार्दज्द स्वरूपांत २२ सप्टेंबर २०२३ हा। कर-ऑफ देर रोजीस शेअर्स धारण करणारे सभासद सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)च्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत २८व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात ("रिमोट ई-व्होटींग").

सर्वसभासदांना कळविण्यात येते की, २८व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानार्फत करता

ii) रिमोट ई-व्होटींग ची सरूवात मंगळवार. २६ सप्टेंबर. २०२३ रोजी स. १०.०० वा होईल.

iii) रिमोट ई-व्होटींग गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सं.५.०० वा. संपेल iv) रिमोट ई-व्होटींग किंवा २८व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यासाठी पात्रता ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट २२ सप्टेंबर, २०२३ ही आहे.

कोणत्याही व्यक्तीने २८व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून सभासद बनली असेल आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते सीडीएसएलचा वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या रिमोट ई-व्होटींग च्या सूचना पाह् शकतात. जर व्यक्ती रिमोट ई-व्होटींगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकत असेल तर मत देण्यासाठी मध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल:

vi) सभासदांनी याची नोंद घ्यावी:

ए) मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल आणि एकदा सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर सभासदांना ते बदलण्याची अनुमती दिली जाणार नाही.

बी) ज्या सभासदांनी २८व्या एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु २८व्या एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत पन्हा त्यांचे मत देण्यास ते पात्र नसतील. सी) ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नाही अशा २८व्या एजीममध्ये सहभागी होणाऱ्या

सभासदांना २८व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांचे मत देण्याचा हक्क असेल; डी) केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जिचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत २८व्या एजीएम मध्ये सहभागी होण्यास आणि एजीएम

मध्ये ई-व्होटींग करण्यास पात्र असेल. vii) आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.rrmetalmakers.com वर, कंपनीचे शेअर्स ज्यावर सुचिवद्ध आहेत त्या स्टॉक/एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वर आणि रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी कंपनीकडून नियुक्त

केलेल्या सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. viii) ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेसेस डिपॉझिटरीजकड नोंदवले नसतील ते ई-व्होटींसाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासाठी खालील निर्देश अनसरु शकतात. प्रत्यक्ष भागधारकांसाठी - कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड

प्रत (पुढची आणि मागची) पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित प्रत) सारखे आवश्यक तपशील info@adroitcorporate.com वर बी) डिमॅट भागधारकांसाठी - कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल - १६ अंकी लाभार्थी

आयडी किंवा एनएसडीएल - १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) info@adroitcorporate.com वर द्यावा. एजीएम ला हजर राहाणे व ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग च्या संबंधातील सर्व गाऱ्हाणी श्री.

राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ येथे करावीत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल ाठवावा किंवा ०२२–२३०५८५४२/४३ संपर्क साधावा.

ही सूचना देखील देण्यांत येते की, २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कंपनीच्या सभासदांची नोंदणीपुस्तके आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार २९ सप्टेंबर, २०२३ दरम्यान बंद राहतील.

> आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड साठी सही/-

संचालक मंडळाच्या वतीने

श्री. विराट शाह

ठिकाणः मुंबई

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की मी कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत रीतसर अंतर्भृत असलेली कंपनी रोहन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या येथे लिहिलेल्या अनुसुचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या लीजहोल्ड मालमत्तेच्या संदर्भात अधिकार, शीर्षक तपासत आहे. सातव्या मजल्यावर, द रुबी, प्लॉट नंबर २९, तुलसी पाईप रोड, पाईप रोड जवळ, दादर (प.), मुंबई-४०००२८ येथे नोंदणीकत कार्यालय आहे.

कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेसह सर्व संस्था/व्यक्ती ज्यांना अधोरेखित लीजहोल्ड मालमत्तेबाबत कोणतेही अधिकार, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणी आहे किंवा तिचा कोणताही भाग, विक्री, देवाणघेवाण, लीज, उप-लीजद्वारे, असाइनमेंट, गहाण, शुल्क, धारणाधिकार, वारसा, मृत्युपत्र उत्तराधिकार, भेट, देखभाल, ट्रस्ट, व्यवसाय, ताबा, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट, कोणत्याही न्यायात्याचा हुकूम किंवा आदेश, करार/करार, विकास हक्क, भागीदारी, कोणतेही लेखन आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्यथा काहीही असल्यास, याद्वारे ते लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, सोबत कागदोपत्री पुराव्यासह ॲड. शरद वाकचौरे, कार्यालय क्र. २०२, दुसरा मजला, बी-विंग, फोर्ट चेंबर्स, २ रा क्रॉस लेन, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ या सूचना प्रकाशनच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, कागदोपत्री पुराव्यासह मला कळवणे आवश्यक आहे. यात अयशस्वी झाल्यास, अशा हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा आणि/किंवा मागणी, जर असेल तर, माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि माझे अशील प्रस्तावित व्यवहारासह पुढे

येथे अनुसूची वरील संदर्भित: (उक्त मालमत्तेचे वर्णन)

तो सर्व तुकडा आणि ६४९ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपास (मालमत्ता नोंदणी कार्ड ६३४. ६२ चौरस मीटर (किंवा त्याभोवती) भुलेश्वर विभागातील सी. एस. क्रमांक ४३० असलेली इमारत आणि त्यावर उभी असलेली इमारत + तीन वरचे मजले ''किलाचंद बिलिंडग'' म्हणून ओळखले जाणारे ३३ मासिक भाडेकरू, बसून बसलेले आहेत. आणि प्रिन्सेस स्ट्रीटवर, मुंबई-४००००२ इथे मुंबई शहराच्या नोंदणी जिल्ह्यातील प्रिन्सेस स्ट्रीट इस्टेटचा भूखंड क्रमांक १४, महापालिका कर 'क' प्रभाग क्रमांक १३५६ आणि ३३५८ आणि रस्ता क्रमांक १४ -१६ -१८ आणि १९ आणि खालीलप्रमाणे बद्धः पूर्वेकडे किंवा दिशेला भूखंड क्र. १५ द्वारे सी एस क्रमांक भुलेश्वर विभागातील २/४३०, पश्चिमेकडे किंवा दिशेला : प्लॉट क्र. १३ द्वारे सी एस क्रमांक १/४३० भुलेश्वर विभागातील, उत्तर दिशेकडे सर्व्हिस मार्गाने किंवा दक्षिण दिशेने प्रिन्सेस स्ट्रीटने (शामलदास गांधी मार्ग).

तारीख: ६ सप्टेंबर २०२३ तुमचा विश्वासू

शरद वाकचौरे अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

सिंथको फॉइल्स लिमिटेड

सीआयएन : एल२७२००एमएच१९९४पीएलसी०३३८२९ नोंदणीकृत कार्यालय : ८४/१, ८४/२, जामसार रोड, जन्हार, पालघर-४०१६०३. दूर. क्र. : ०२५२० - २९५०८१. वेबसाइट : www.synthikofoiisltd.com

ई-मेल आयडी : foilslimited@rediffmail.con ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व बुक क्लोजरची सूचना

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. कंपनीच्याा सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम). दि २९.०९.२०२३ रोजी दु. ३.०० वाजता भाप्रवे व्हिडीओ व्हिज्युअल मीन्सद्वारे सदरा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केल्यानुसार व्यवसायावर विचारविनियय करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ (ॲवट) च्या लागू तरत्दी अनुसार व नियम अनुसार एमसीए यांचे सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० अनुक्रमे ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१ व ०५.०५.२०२२ अनुक्रमे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी (एमसीए परिपत्रके) वतसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/ २०२२/६२, दि. १३.०५.२०२२ अनुसार आयोजित करण्यात येत आहे. आगामी सभेस उपस्थित राहून सहभाग घेऊ इच्छिणारे सभासद् ऑडिओ व्हीज्युअल मीन्सद्वारे सभेस उपस्थित राहू शकतील व प्रतिनिधी नेमणुकीची सुविधा उपलबप्ध नसेल. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनु. १०३ नुसार ऑडिओ व्हिज्युअल

मिन्सद्वारे सभेस उपस्थित राहणारे सभासद कारमकरिता गणले जातील. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना एजीएमची सूचना व दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सद्र दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.synthikfoliosltd.com, वरउपलब्ध आहेत. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीद्वारे त्यांना वरील दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती वितरीत करण्यात येणार नाहीत. ३८ व्या एजीएमच्या सूचनेची पाठवणी दि. ०५.०९.२०२३ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात २२.०९.२०२३ रोजीनसार कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून ३८ व्या एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (दूरस्थ ई-मतदान) मत देऊ शकतील. सर्व सभासदांन सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की,

राज्य राजाराजा पूजा करण्या जा भा, प्रजीपमची सूचनेमध्ये विहित व्यवसायांवा इंलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे (दूरस्थ ई-मतदान) मतदान करण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २६.०९.२०२३ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल. दूरस्थ ई-मतदान <mark>गुरुवार, दि. २८.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वाजता</mark> समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मत देण्यासाठीच्या पात्रता निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम

तारीख ही **शुक्रवार दि. २२.०९.२०२३** अशी आहे. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपाटित केले असतील व कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित तारीखा, दि. २२.९.२०२३ नुसार भागधारक असल्यास सदर व्यक्तीने

एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार लॉग इन आयडी व पासवर्डे तयार करावा. सभासदांनी नोंद्र घ्यावी की. ए. वरील तारीख व वेळेपश्चात सीडीएसएलद्वारे ई-मतदानाचे मोड्यल ठरावावर मतदानाकरिता अकार्यरत ह रण्यात येईल. एकदा का ठरावांवर सभासदांद्वारे मतदान केल्यास सभासद सदर मतदान परत बदल् शकत नाही. बी. एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित होऊशकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. सी) या आधी मत न दिलेल्या सभासदांकरिता एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. व डी) निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीज द्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद

असलेले सभासद केवळ दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देण्यास पात्र असतील. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.synthikofolishtd.com वर तसेच सीडीएसएलची वेबसाइट www.cdslindia.com वरही उपलब्ध असतील.

काही शंका असल्यास सभासदांनी www.evotingindia.com च्या help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा श्री. भावेश देढिया, पूर्णवेळ संचालक यांना foilslimited@rediffmail.com या ई-मेलवर किंवा ०२२-२८६४ ०८६३ वर संपर्कसाधावा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाकरिता सुविधेशी संबंधित तकारींचे निवारण करतील

मतदान व ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री प्रकाश डी. नारिंग्रेकर (एसीएस ५९४१), एचएसपीएन ॲन्ड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणुक केली आहे. कंपनीच्या समभागांसंदर्भातील सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २३.०९.२०२३ ते

शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील सिंथको फॉइल्स लिमिटेडच्या संचालक

सही/-

रमेश देढिय

अध्यक्ष (डीआयएन ००७२६०४)

दिनांक : ०७.०९.२०२३

सिमंडस मार्शल लिमिटेड

नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र. सी-४/१, फेज ॥, चाकण एमआयडीसी, भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१,

ईमेलः secretarial@simmondsmarshall.com, वेबसाईटः www.simmondsmarshall.com दूरध्वनी क्र. (९१ -०२२)- ६६३३७४२५ / ७४२६ / ७४२७

. एल २९२९९पीएन १९६०र्प ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीची ६३वी वार्षिव सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवारी, सप्टेंबर २८, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे एजीएमच सूचनेमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून सामान्य परिपत्रकासह वाचीत दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रके (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यूरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी परिपत्रक'') द्वारे जारी केलेल्या १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी

२०२३ च्या सेबी परिपत्रकांसह वाचा. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार आणि त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांनुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवसांसह) ६३व्या एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते आरटीए डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या नियमन ३६ चे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षित वित्तीय स्टेटमेंट्स, लेखापरीक्षकांचा अहवाल इ. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याची सूचना द्या. नियम, २०१५ च्या वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते आरटीए / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत किंवा ज्यांची विनंती आहे त्यांना पाठवली जाते. सदस्यांनी लक्षात ठेवावे की आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simmondsmarshall.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेडच्या www.hseindia.com वर आणि एजीएमची सचन सीडीएसएलच्या वेबसाइटवर म्हणजेच www.evotingindia.com उपलब्ध असेल. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके

इत्यादीसह वेळोवेँळी सर्व संप्रेषण प्राप्त करण्यासाठी नोंदणी करण्याची विनंती केली जाते. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमचा फोलिओ क्रमांक, पूर्ण पत्ता नोंदणीकत ईमेल पत्ता आणि पॅनच्या स्कॅन केलेल्या स्वयं-साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवज (जसे की डायव्हिंग लायसन्स) यांचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, आधार) सदस्याच्या नोंदणीकृत पत्त्याचे समर्थन करणारे, आरटीए ला ईमेलद्वारे: rnt.helpdesk@linkintime.co.in सदस्य थेट https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_

Register.html येथे त्यांचा ईमेल आयडी अपडेट/नोंदणी करू शकतात. डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत

तुमचा ईमेल पत्ता अपडेट करा. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेर्ब (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीला तिच्या सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून पुरवण्यांत आलेल्या ई-व्होटींग सेवे मार्फत सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा देण्यात आनंद होत आहे. २**१ सप्टेंबर, २०२३** ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी २५ सप्टेंबर, २०२३ रोजी, स. ९.०० वा. (भाप्रवे) सरु होईल आणि २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा (भाप्रवे) संपेल. ह्या कालावधीत २१ सप्टेंबर, २०२३ च्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्षे स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल कडून ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय केले जाईल. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फर मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधी त्यांचे मत दिले नसेल एजीएम मध्ये सहभागी सभासद एजीएम मध्ये मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्यास पात्र असतील

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते देखील एजीएम मध्ये हजर राहून सहभाग होण्यास हक्कदार असतील परंत, एजीएम मध्ये मत देण्यास ते हक्कदार नसतील. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध आहे आणि एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग, एजीएम एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये दिली आहे कोणतीही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीर्च सभासद बनली व २**१ सप्टेंबर. २०२३** ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती शेअरेक्स डायनॉमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस) कडून युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकतात.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मि कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०००१३ येथे सांगाव्यांत किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर फोन करावा. ई-व्होटींग प्रक्रिया सरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणन जीएमजे अँड असोसिएटस चे भागीदार श्री. महेश सोनी, ते नसल्यास सौ. सोनिया चेट्टीयार यांची नियुक्ती केली आहे.

> सिमंडस मार्शल लिमिटेड करित एन. एस. मार्शल (डीआयएन: ०००८५७५४)

दिनांकः ०७ सप्टेंबर, २०२३

व्यवस्थापकीय संचालक